

बोदवड महाविद्यालयात सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे उद्घाटन संपन्न

बोदवड (दि.) प्राचार्य, प्राध्यापक यांच्या सकारात्मक भूमिकेतून शैक्षणिक संस्थेचा विकास घडतो विद्यार्थीहित जोपासण्यासाठी महाविद्यालयात पायाभूत सुविधा आवश्यक असतात बोदवड महाविद्यालयातील सुसज्ज अशा सुनंदा चौधरी सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी मला आनंद वाटतो असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. के. बी. पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड महाविद्यालय येथे सुविधायुक्त सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे उद्घाटन समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला . याप्रसंगी माजी कुलगुरु प्रा. डॉ. के. बी. पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा सौ. साधना महाजन ,जामनेर एज्यु. सोसायटीचे माजी सचिव श्री. नारायणदादा चौधरी, अँड. श्री. प्रकाशचंद सुराणा, संस्थेचे व्हा चेअरमन श्री.अजयजी जैन, सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा, प्राचार्य डॉ अरविंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी यांच्या संकल्पनेतून व परिवाराच्या सहकार्याने तसेच दि बोदवड सार्व को ऑप एज्युकेशन सोसायटीच्या निर्णयातून सुमारे 24 लक्ष खर्च करून 3000 चौ फूट आकाराचा अद्यावत सुनंदा नारायण चौधरी सभागृह कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला आहे.

या प्रसंगी अँड. श्री. प्रकाशचंद सुराणा यांनी आपल्या मनोगतात सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे बनण्यापुर्वीचे विविध टप्पे सांगितले. आणि संस्थेची प्रगतीची वाटचाल कशी होत गेली याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा यांनी प्राचार्य अरविंद चौधरी यांचे आईवडील म्हणजेच सुनंदा नारायण चौधरी आणि नारायणदादा चौधरी यांचे संस्थेला केलेल्या विशेष सहकार्या बाबत आभार मानले .

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांनी महाविद्यालयीन विकास साधण्यासाठी संस्था व आम्ही सर्व संचालक सकारात्मक असतो . प्रत्येक विद्यार्थ्यास आवश्यक सुविधा मिळायला हवी अशी आमची भूमिका आहे.

या वेळी श्री. राजू मोपारी आणि श्री. हारून मिस्त्री, अर्विता असोसिएशनच्या इंटरिअर डिझाईनर कु. अनामिका चौधरी यांच्या हॉलबांधणीच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला

या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री अशोक जोगड, श्री श्रीरामभाऊ बडगुजर, श्री विजयजी कोटेचा, श्री रवींद्र माटे, श्री आनंद जैस्वाल, श्री रमेशजी जैन, श्री माणकचंद अग्रवाल, श्री अनंतराव कुलकर्णी, सौ मंजुलता सुराणा, सौ मिराताई अग्रवाल, सौ सुजाता कोटेचा, सौ कांताबाई जैन, सौ अनिता चौधरी तसेच प्राचार्य याचे परिवार सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी व आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्री. डी. एस. पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. गीता पाटील आणि श्री. नरेंद्र जोशी यांनी केले. सदर कार्यक्रम प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

